Regd. Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel.: +91 - 22 - 65526677 | Email: spsl.investors@gmail.com | Website:www.spsl.com

Date: September 4, 2024

Ref: SEC/SPSL/BSE/2024-2025

The Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001

Script Code: 533110

Sub: Newspaper Publication in connection with the 16<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company.

Dear Sir/Madam,

We enclose herewith copies of the newspaper publication of the 16<sup>th</sup> Annual General Meeting of the Company in compliance of Ministry of Corporate Affairs Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022, published today's i.e September 04, 2024 in following Newspapers;

- a) Financial Express
- b) Mumbai Lakshadeep.

This is for your information and records.

Thanking You,

For SHREE PRECOATED STEELS LIMITED

KRISHNA AGRAWAL
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
Encl: As above

### SONAL MERCANTILE LIMITED

Registered office: 365, Vardhman Plaza, III Floor, Sector-3, Rohini, New Delhi -110085 CIN: L51221DL1985PLC022433, Tel: 011-49091417 E-mail: sonalmercantile@yahoo.in, Website: www.sonalmercantile.in

NOTICE TO THE MEMBERS OF 39th ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the members of Sonal Mercantile Limited ('the Company') will be held on Monday, 30th September, 2024 at 11.00 A.M IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business that will be set forth in the Notice of AGM. "MCA" has vide its General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 5, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 8, 2021, No. 3 2022 dated May 5, 2022, No. 11/2022 dated December 28, 2022, and No. 09/2023 dated September 25, 2023 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and other circulars and notifications as issued by MCA & SEBI timely, companies are allowed to hold AGM through VC OAVM without the physical presence of members at a common venue.

The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2023- 2024, inter-alia, containing Board's Report, Auditors' Report and Audited Financial Statements will be sent through electronic mode only to those members who have registered their email addresses with the Company Depository Participant(s) in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report will also be made available on the website of the Companat www.sonalmercantile.in, National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com BSE Limited at www.bseindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretaria Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system ('remote e-voting'), provided by National Securitie. Depository Limited (NSDL).

Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date of September 23rd, 2024 shall be entitled toe-voting. Electronic voting shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not casted their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The e-voting module will be disabled by NSDL thereafter. In case shareholders have not registered / updated their email address with the Depositories/ RTA, are requested to kindly update the E-mail Id by contact your Depository participants/RTA viz skyline financial services limited at www.skylinerta.com & Company on sonalmercantile@yahoo.in for more details kindly refer to Annual report of the company. The register of members of Company will remain closed from Tuesday, 24th September 2024 to Monday, 30th September 2024 (both days inclusive).

1) Cut-off Date for determining the eligibility of Members for Monday, 23rd September, voting through remote e-voting and voting at the AGM

2) Day, date and time of Commencement of remote e-voting Friday, September 27th, 2024 (9:00 a.m. IST) 3) Day, date and time of end of remote e-voting Sunday, September 29th, 2024 (5:00 p.m. IST)

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, 23rd September, 2024 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in

For Sonal Mercantile Limited

Place: New Delhi Date: September 03, 2024

Akshay Khare Company Secretary

## HARRISONS MALAYALAM LIMITED CIN: L01119KL1978PLC002947 | 24/1624, Bristow Road, Willingdon Island,

Cochin 682003, Tel: 0484-6624362, Fax: 0484-2668024 e-mail:hmlcorp@harrisonsmalayalam.com • Website:www.harrisonsmalayalam.com

NOTICE OF THE 47th ANNUAL GENERAL MEETING (AGM)

INFORMATION ON BOOK CLOSURE AND E-VOTING 1. The 47th Annual General Meeting (AGM) of the members of Harrisons

Malayalam Ltd. ("the Company") will be held on Wednesday, September 25, 2024 at 03:00 PM (IST), through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 09/2023 dated September 25,2023 alongwith the General Circular No 10/2022 dated 28th December 2022. General Circular Nos. 14/2020 dated 8th April. 2020. 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEB Circulars dated October 07.2023, January 05.2023, May 13.2022, January 15,2021 and May 12,2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars') without the physical presence of the Members at the AGM Venue. Accordingly, the AGM, of the Company is also being held through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM). 2. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of

the 47th AGM and Annual Report for the FY 2023-24 have been sent to all members whose email ids are registered with the Company/Depository Participant/RTA(s). The Notice and Annual Report of the 47th AGM will also be available on the website of the company at www.harrisonsmalayalam.com website of the Stock Exchanges ie. BSE Limited, National Stock Exchange of India Ltd., at www.bseindia.com, www.nseindia.com & on the website of CDSL at www.evotingindia.com. The dispatch of notice of the AGM through emails has been completed as of now. The instructions for joining the 47th AGM of the Company and the manner of participation in the remote e-voting system or casting vote through the e-voting system during the 47th AGM of the Company are provided in the Notice of the 47<sup>th</sup> AGM.

3. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the Cut-off date ie Wednesday, **September 18, 2024 may** cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL.

Members are hereby informed that:

a. The business as set forth in the notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system during the 47th AGM.

b. The remote e-voting period shall commence on Sunday, September 22, 2024

9.00 a.m (IST) and ends on Tuesday, September 24, 2024 5.00 p.m (IST). c. The Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Wednesday, September 18, 2024.

d. Members may note: (i) The remote e voting module shall be disabled by CDSL after 5:00 pm (IST) on September 24, 2024 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently: (ii) the facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC/OAVM facility and who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e- voting system at the AGM. (iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and (iv) Only persons whose name is recorded in the register of the members as on the Cut-off date shall be entitled

to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. e. The Manner of voting remotely for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their email addresses are provided in the Notice of the 47th AGM which is also available on the website the Company. Members are requested to visit www.harrisonsmalayalam.com to obtain such details.

f. Any person who acquires shares of the Company and became member, post -dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date may obtain login id and password by referring to instructions in the Notice of AGM or can also follow procedure mentioned below for registration of email id for obtaining future correspondence.

g. PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAIL ADDRESSES CREDENTIALS FOR E-VOTING FOR THE RESOLUTIONS PROPOSED IN THIS

In case the shareholders has not registered his/her/their email address with the Company/its Registrars and Share Transfer Agents (RTA)/Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

i) In case of shares held in physical form, kindly submit your updation request in the prescribed Form ISR-1 (hosted on the website of the Company www.harrisonsmalayalam.com and RTA www.linkintime.co.in) to our RTA, Link Intime India Private Limited, Surya, 35, Mayflower Avenue, Sowripalayam Road. Coimbatore – 641028. **E-mail:coimbatore@linkintime.co.in** 

ii) In case of shares held in Demat mode, the shareholder may please contact the Depository participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised

In case of any query/clarifications, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in or Coimbatore@linkintime.co.in.

h. Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with applicable Rules and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 19, 2024 to September 25, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. The results declared along with the report of the scrutinizer shall be placed

on the website of the Company www.harrisonsmalavalam.com and also will be informed to the stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the

Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com. For any technical assistance/ query/ clarification or issues regarding remote e-voting / e-voting during the AGM, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write to **helpdesk.evoting@cdslindia.com** or contact Mr. Rakesh Dalvi (022-2305 8542 / 43)

In case of any further gueries, please contact our Registrar and Share Transfer Agents at their e-mail ID: coimbatore@linkintime.co.in

The above information is being published for the benefit & information of shareholders and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

September 03, 2024

Cochin-682003

For Harrisons Malayalam Limited **Binu Thomas** Company Secretary and Compliance Officer



Website: www.modisteel.com, Phone: 011-49872442, 19

श्री जी " CIN: 174899DL1987PLC026617 FE Regd. Office: 3rd Floor, Surya Plaza, K-185/1, Sarai Julena, New Friends Colony, New Delhi - 110025, E-mail: cs@modisteel.net,

PUBLIC NOTICE – 38TH ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that the 38th Annual General Meeting ("AGM") of National General Industries Limited ("the Company") will be held through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with Ministry of Corporate Affairs (MCA) Circular dated September 25, 2023 read with Circular December 28, 2022, dated May 5, 2022, December 14, 2021, December 8, 2021, January 13, 2021, May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circular dated October 7, 2023 read with Circular dated January 5, 2023, May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred to as Circulars), on Monday, 30th September, 2024 at 1:30.P.M. to transact the business as set out in the Notice of AGM which will be sent in due course of

Members may further note that in pursuance of above stated circulars and in furtherance of Go-Green initiative of the government, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24, will be sent through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company / Depository Participant. The members attending the meeting through VC or OAVM shall be counted for the purpose of quorum under section 103 of the Act. The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its members similar to earlier practices.

The e-copy of the notice of the AGM along with the Annual Report for the FY 2023-24 of the Company will be available on the website of the Company at www.modisteel.com and also be available on the website of the BSE Limited at www.bseindia.com, in due course of time. The members can attend and participate in the AGM through VC/OAVM only.

Detailed instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by MCA and SEBI. In case the email address is not registered with the Company / Depository

Participant, please follow the process of registering the same as mentioned

Physical Holding Send a request to Registrar and Transfer Agents of the

Company, Skyline Financial Services Private Limited at info@skylinerta.com providing Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN (Self attested scanned copy of PAN Card), AADHAR ( Self attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.

Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e. Skyline Financial Services Private Limited, D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I. New Delhi-110020 alongwith letter mentioning folio no. if not registered already.)

Demat Holding

the SEBI Circular.

Please contact your Depositary Participant (DP) and register your email address as per the process advised by Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH if declared by company.

For National General Industries Ltd

(Vandana Gupta)

A-24012

Company Secretary

Members may also note that if your e-mail id is registered with the Company/Depository Participant, the login credentials for remote e-voting / evoting during the AGM will be sent on the registered e-mail address along with the notice of AGM. However, members who have not registered their email-id can follow the procedure for registering e-mail id as mentioned above.

Members may note that the detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is also mentioned in the notice of AGM. The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and

Place: New Delhi Date: 2nd September, 2024



### Tamilnadu Petroproducts Limited Regd.Office: Manali Express Highway, Manali, Chennai 600 068

CIN: L23200TN1984PLC010931

Website: www.tnpetro.com E-mail: secy-legal@tnpetro.com Telefax: 044-25945588 / 69185588

# NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND RELATED MATTERS

Notice is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday. 26th September 2024 at 3:30pm (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the said meeting.

As informed vide public notice published on 23<sup>rd</sup> August 2024, the Annual Report for the year 2023-24 together with the Notice of the AGM has been sent on 2<sup>nd</sup> September 2024 only by electronic means to the shareholders who have registered their e-mail id with the Company or Depository Participants, unless a request for hard copy of the same is received from any of the shareholder. These are also made available in the website of the Company and the Stock Exchanges viz., www.tnpetro.com and www.bseindia.com & FACILITY TO PARTICIPATE IN THE AGM THROUGH VC/OAVM AND SPEAK

Shareholders will be provided with a facility for remote e-voting and for attending the AGM, through CDSL platform. Detailed guidance for attending the meeting is available in the Notice of the Meeting. The window for joining the meeting would be available from 3:15 PM to 3:45 PM on the AGM day.

In terms of the relevant Circulars of Ministry of Corporate Affairs, there is no provision for appointment of proxies for the said meeting.

Members desirous of speaking at the meeting may register through the web portal of M/s.Cameo Corporate Services Limited, Registrar & Transfer Agent via https://Investors.cameoindia.com. The above facility for participant registration will be open from 9:00 AM on Thursday, 19th September 2024 to 5:00 PM on Saturday, 21<sup>st</sup> September 2024. It may please be noted that there will be no option for spot registration and so only those shareholders who have registered through the above process will be able to speak at the meeting.

Members who do not wish to speak during the AGM but need clarifications on the items to be transacted at the meeting may send their queries by e-mail to secy-legal@tnpetro.com on or before 5:00 PM on 20th September 2024, mentioning their names, demat account number/folio number and mobile number. These queries will be responded to, by the Company suitably. **BOOK CLOSURE** 

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed

from 19.09.2024 to 26.09.2024 (both days inclusive). DECLARATION & PAYMENT OF DIVIDEND FOR THE YEAR 2023-24

The dividend as recommended by the Board of Directors, if approved at the AGM will be paid within the stipulated time lines in respect of shares held in physical form to those Members whose names appear in the Register of Members on 26<sup>th</sup> September 2024 and in respect of shares held in electronic form to those Members whose names appear in the list of beneficial owners furnished by the Depositories as at the close of business hours on 18<sup>th</sup> September 2024.

For receiving dividend, Members may register the bank account details with the Depository Participant for shares held in demat form. Persons holding shares in physical form may send the details to the RTA on or before 27<sup>th</sup> September 2024

Payment of Dividend will be made only in electronic mode from 01st April 2024, to ensure timely credit of the Dividend please register your bank account details well in advance. No dividend warrants will be issued.

It may also be noted that the payment of dividend for the FY 2023-24 will be subject to TDS. Resident Individuals may furnish Form 15G/15H for non-deduction of tax. For detailed information, please refer to the notice of the meeting.

**FACILITY FOR REMOTE E-VOTING** 

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, the relevant Rules and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has entered in to an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) to facilitate the Members to exercise their right to vote on the resolutions at the meeting through remote e-voting. The detailed process for participating in AGM through VC/OAVM and in the remote e-voting is available in the notice of the meeting. Members of the Company holding shares in either physical or dematerialized form as on 19<sup>th</sup> September 2024 being the Cut-Off Date and whose names are entered as Members in the Register of Members/Beneficial Owners on the said date alone, shall be entitled to exercise the voting rights electronically.

Persons who have acquired shares and become Members of the Company after the dispatch of the notice and hold shares as on the Cut-off date may contact the RTA to obtain the login details if they desire to participate through VC/OAVM and to avail remote e-voting facility. The remote e-Voting period commences on Friday, 20th September 2024 at 9.00 AM

(IST) and will end on Wednesday, 25th September 2024 at 5.00 PM(IST) during which period the Members can cast their vote electronically. The remote e-Voting module shall be disabled by CDSL and will not be available thereafter. Members who did not avail remote e-Voting facility will be provided an opportunity to vote electronically at the meeting. Members who have exercised remote e-voting are entitled to attend the meeting but shall not be permitted to vote at the meeting. The results of the e-Voting will be declared as stipulated under the relevant Rules and will also be posted on the Company's website and the website of CDSL. For any queries or issues regarding participating in AGM through VC/OAVM and remote

e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013, or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 21 09911. By Order of the Board

> For Tamilnadu Petroproducts Limited Sangeetha Sekhar

> > Date: 2ndSeptember 2024

Date: 02.09.2024 Company Secretary

Place: Chennai

Shareholders are requested to promptly update their KYC viz., address, bank mandate and other relevant details with the Company / RTA/ Depository Participants (as the case may be) for receiving communication and claiming dividends.



Email: aepcokhla@aepcindia.com Website: www.aepcindia.com

CIN: U74899DL1978NPL008877 Telephone: 011-40501798

## NOTICE TO THE MEMBERS OF 45th ANNUAL GENERAL MEETING

Dear Member(s).

Notice is hereby given that the 45th Annual General Meeting of the Council will be convened on 27th September, 2024, Friday at 11:00 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 2/2021, 02/2022 and 09/2023 dated 8" April 2020, 13" April 2020, 5" May 2020, 13" January, 2021, 05" May, 2022 and 25" September, 2023 respectively and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") to transact the business set out in the notice calling the Annual General Meeting, without the physical presence of the Members at a common venue. The Notice of the 45th AGM and the Annual Report for the year 2023-24 including the

financial statements for the year ended 31" March 2024 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses as are registered with the Council, in accordance with the MCA Circular/s. If any member wants to register or update their E-mail ID with the Council, they can write an E-mail at aepc.agm.2024@aepcindia.com along with Company Name, Membership No. Authorized Representative Name, Email-ID and Mobile No. Members can join and participate in the 45" AGM through VC/ OAVM facility only. The

instructions for joining the 45" AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 45th AGM are provided in the Notice of the 45" AGM, Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 45" AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.aepcindia.com and also at the website of M/s. NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 45" AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or E-voting during the AGM

The above information is being issued for the information and benefit of all the

Members of the Council and is in compliance with the MCA Circulars. For Apparel Export Promotion Council

Date: 03/09/2024 (Sumit Gupta) Place: New Delhi Secretary

#### JMG Corporation Limited Regd, Office: 574, 2nd Floor, Main Road, Chirag Delhi, New Delhi-110017 Email: info@jmg-corp.in, Website: www.jmg-corp.in Ph: 011-41834411/41834111 CIN: L31104DL1989PLC362504

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that 35th Annual General Meeting (AGM) of the Members of "JMG Corporation Limited" is scheduled to be held on Wednesday, 25th September, 2024 at 12:00 Noon (IST), through video conferencing (VC)/other audio visual means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM dated 29th August, 2024. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General circular dated September 25, 2023, read together with circulars dated April 08, 2020, April 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), and SEBI vide ts Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 (referred as 'SEBI Circulars') has permitted convening the Annual General Meeting through VC/ OAVM without the physical presence of members at a common venue. in compliance with the provisions of the MCA Circulars & SEBI Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM. The instructions for attending the AGM through VC/ OAVM are mentioned in the Notice convening the AGM On September 3, 2024, the Company has sent the emails through National Securities Depository

Limited (NSDL) containing notice of the 35th AGM along with the Annual Report for the financial year ended March 31, 2024 to the members whose email IDs are registered with the Depositories or the Company. In view of extraordinary circumstances due to pandemic caused by Covid-19, and in line with the MCA Circulars, physical copies of the AGM Notice are not tispatched and the AGM Notice along with the Annual Report for the financial ye 2023-2024 has been sent only through email. Members, who have not received the Notice and the Annual Report, may download it from

the website of the Company at www.jmg-corp.in or may request for a softcopy of the same by writing to the Company Secretary at the above mentioned email id or registered office address of the Company. The aforesaid Notice of the AGM & Annual Report is also available on the website of BSE Limited at https://www.bseindia.com where the securities of the Shareholders whose email IDs are not registered, are requested to contact the Company at

nfo@jmg-corp.in or NSDL/CDSL (in case of dematerialized shares) or Indus Shareshree

Private Limited (Formerly known as Indus Portfolio Private Limited) ('RTA') a rs.kushwaha@indusinvest.com (in case of physical shares) and send a request letter signed by the shareholders along with self-attested copies of PAN Card and address proof to register their email ids. The instruction for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting s provided in the Notice convening the AGM. The Notice also contains the instructions with regard to login credentials for shareholders, holding shares in physical form or in electronic orm, who have not registered their email address either with the Company or their respective DP. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of quorum u/s 103 of the Companies Act, 2013. The members holding shares in physical form are requested to consider converting their physical shares into dematerialized and eliminate all risks associated with the physical shares. Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendmen Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements Regulations, 2015, and Secretarial Standards on General meetings ("SS-2"), the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the business as set forti in the Notice of the 35th AGM from a place other than the place of venue of AGM by electronic means. The Company has engaged services of NSDL to provide remote e-voting facility. The remote e-voting period commences on Sunday, September 22, 2024 at 09:00 AM (IST) and shall end on Tuesday, September 24, 2024 at 05:00 PM (IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Members of the Company holding shares in physica or dematerialized form as on the cut-off date, being September 18, 2024 may cast their vote by remote e-voting or may vote at the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up share capital of the Company as on cut-off date. person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of voting through remote e-voting or at the AGM. A person who is not a member on the cut-off date shall treat this Notice for information purposes only. The procedure of e voting is given in the Notice of AGM. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. September 18, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or info@jmg-corp.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. Further, the facility of e-voting will also be made available at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who have already cast their votes through remote e-voting will be entitled to attend the AGM but shall not be entitled to vote again. Mr. Pawan Kumar Mishra, Company Secretary (Membership No. FCS 4305) of M/s. P. K. Mishra & Associates has been appointed as the Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting process n a fair and transparent manner. The Securities and Exchange Board of India (SEBI) vide Notification dated June 08, 2018 has mandated that with effect from December 05, 2018, transposition of securities. The shareholders holding shares in physical form are requested to immediately get their shares dematerialized in order to avoid the inconvenience at the time of transferring their shares. In case of any queries or grievances relating to electronic voting Members may refer to Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting use manual available at the download section of https://www.evoting.nsdi.com or contact Mr. Aman Goyal, official of NSDL at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. Members may also write to Company Secretary at Info@jmg-corp.in.

Notice is hereby also given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 19th September, 2024 to 25th September, 2024 (both days inclusive).

For JMG Corporation Limited

Date: 03.09.2024

Company Secretary



## SHREE PRECOATED STEELS LIMITED Registered Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road,

Andheri (W), Mumbai - 400053 CIN: L70109MH2007PLC174206 Tel: +91-7208182677

Email: spsl.investors@gmail.com. Website: www.spsl.com

NOTICE OF THE 16° ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 16th Annual General Meeting ("AGM") of Shree Precoated Steels Limited ("the Company") will be held on Monday, September 30, 2024, at 3:00 p.m. (IST) through video-conferencing "VC"V other audio-visual means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the Members.

This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder, read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 January 13, 2021, 21/2021 December 14, 2021, 02/2022 May 5, 2022, and 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR) read with General Circular SEBI/ HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79, May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/ January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and the latest being 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars").

on the Company's website www.spsl.com, websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and website of the e-voting service provider i.e. National Securities Depository Limited ('NSDL') at https://www.evoting.nsdl.com in compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI LODR and Secretarial Standards 2 issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to

AGMI on all resolutions set forth in the AGM Notice. Detailed procedure of casting vote through e-voting and remote e-voting will be provided in the Notice of the AGM. While on the subject, for updating of your personal details including PAN, Bank Account

# Mandate, Email id, Mobile number, you are requested to contact:

For any clarification, you may contact the RTA as per details given below:

C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai - 400083, Maharashtra, India Toll Free Number - 1800 1020 878

Email: mt.helpdesk@linkintime.co.in.

Date: September 4, 2024

Place: Mumbai

For Shree Precoated Steels Limited



78. Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (West), Mumbai - 400056.

Means("OAVM") on Monday, September 30, 2024 at 03:00 p.m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No.14/2020 dated April 08, 2020; No.17/2020 dated April 13, 2020 and No.20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021 No. 21/2021 dated December 14, 2021, No. 02/2022 dated May 15, 2022, 10/2022 dated December 28, 2022, and 09/2023 dated September 2023, other applicable Circulars issued by the Ministry of Composite Affairs/"MCA") and circular No SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 . Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR 9/2021/11 dated January 15, 2021, No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD/PoD-2/P/CIR 2023/167 dated October 7, 2023, of SEBI (collectively referred to as "applicable circulars"), to transac he business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at he AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility only shall be deemed be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of quorum. In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the standalone

Members of the Company whose email addresses are registered with Company/ Depository Participants(s). Pursuant to MCA Circulars and SEBI circulars, the Company shall not be able to provide service of documents to the shareholders, except through email. Hence, the Company requests all the shareholders who have not yet registered their email addresses or have not updated their email addresses with the Company/RTA to register the same. The aforesaid documents will also be available on the Company's website at www.dynacons.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evotingindia.nsdl.com. The Register of Members and Share Transfer Books will remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024/both days inclusive) for the purpose of AGM.

to RTA by email at info@bigshareonline.com In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository

Manner of casting vote(s) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system('e-voting'). The Manner of voting remotely ("remote

Members attending the AGM through VC/OAVM who have not cast their vote(s) by remote e- voting will be able to vote at the AGM. The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email address are not registered with Company/RTA/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the 'Notes' forming part of Notice of AGM.

The Board had declared Interim dividend of Rs. 0.50 per equity share of the face value of Rs. 10/-each for the financial year ended March 31, 2024 on August 14, 2023 and paid to all the shareholders eligible as on August 23, 2023. The interim dividend paid is considered as final

dividend for the financial year ended March 31, 2024. As per the applicable circulars payment of dividend was made through electronic mode to the

update their complete bank details:

With the Company/Bigshare Services Private Limited by emailing at investor@dvnacons.com or info@bigshareonline.com, if shares are held in physical mode, by submitting copy of signed

For Dynacons Systems & Solutions Limited

Pooja Patwa Company Secretary & Compliance Officer

Alpine ALPINE HOUSING DEVELOPMENT CORPORATION LIMITED CIN: L85110KA1992PLC013174 Regd off; 302, Alpine Arch, No. 10, Langford Road, Bangalore 560 027, Karnataka, INDIA WWW.alpinehousing.com, e-mail: contact@alpinehousing.com Fax:91-80-22128357, Tel:+91-80-40473500

NOTICE OF 31st AGM **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE** 

VC/OAVM. Hence members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The Notice of the 31st Annual General Meeting along with the Annual Report 2023-24, is being sent through electronic mode only to those members who have registered their e-mail address(es) with the

company or Register and Share Transfer agent or The Depository Participants.. The Annual report 2023 – 24 of the Company, is available on the website of the company at www.alpinehousing.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com. The shareholders

Pursuant to section 91 of the Companies Act 2013, read with rule 10 of the Companies (Management and Administration ) rules 2014, along with Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations 2015, the register of members and share transfer books of the Company will be closed from 21<sup>st</sup> to 27<sup>st</sup> September 2024, both days inclusive, for the 31st Annual General Meeting of the company, "The record date" for the purpose of Final dividend, if declared by the shareholders at the ensuing AGM shall be 21 September 2024, to determine the members entitled

Remote e-voting Pursuant to section 108 of the Companies Act 2013 read with rule 20 of The Companies (Management and Administration) Rules 2014, the Secretarial Standard on General Meetings ("SS - 2") issued by The Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) regulations 2015, as amended by notification No. SEBI/LAD-NRO/GN/2021-22

the company holding shares either in physical form or in electronic form as on the cut-off date on 21sh September 2024 may cast their vote by remote e-voting. In terms of SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9 December 2020 on e-voting facility provided by listed companies. Individual shareholders holding shares in demat mode are allowed to vote through their demat account by way of a single login credential, therefore shareholders are advised to update their e-mail id and mobile number in their demat account to access e-voting

The remote e-voting facility shall commence on Tuesday 24th September 2024, 9a.m. and end on Thursday 26th September 2024 at 5.p.m. During this period the shareholders of the company may cast their vote electronically on the items mentioned on the notice. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.. The voting right of the member shall be in proportion to the number of Equity shares held by the members as on cut-off date. The facility of remote e-voting

system shall be available during the meeting and the member attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the meeting. The person whose name is recorded in the register of members or the register of beneficial owners maintained by the Depositories as on Saturday 21. September 2024 being the cut-off date, shall only

For e-voting detailed instructions and procedure for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM . The same is also available on the Company's website at www.alpinehousing.com. For shareholders holding securities in demat mode – The shareholders are advised to update their mobile number and e-mail ID in their demat accounts in order to access e-voting facility.

Registration of E-mail addresses.

AADHAAR (self attested copy) by e-mail to the company / RTA -- M/s Cameo Corporate services Limted at https://investor.cameoindia.com.

Please update your e-mail ID and mobile number by registering the same with your respective Depository Participant(DP) For Individual Demat shareholders

Please update your e-mail ID and mobile number with your respective Depository Participant(DP) which is mandatory while e-voting & joining virtual meeting through depository.

Members are requested to express their views/ send their queries in advance mentioning their name, DP ID and Client ID number / Folio number, e-mail ID mobile number at company.secretary @alpinehousing.com till 4.00 p.m. on Monday 23rd September2024. Members who would like to ask questions during the 31st AGM of the Company are required to register themselvesas a speaker by sending their request for the same, preferably, along with their question mentioning their name. DP ID and Client ID number, Folio number, e-mail ID mobile number at company secretary @alpinehousing.com till 4.00 p.m. on Monday 23<sup>rd</sup> September 2024.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free No. 1800-225533 By order of the Board of Directors

> Sd Kurian Zacharias

For Alpine Housing Development Corporation Limited

Place : Bangalore financialexp.epapr.in

The Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 inclusive of Notice of the AGM will be sent electronically to the Members whose Email IDs are registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime India Private Limited (RTA). The aforesaid documents will also be available

provide its members the facility to cast their votes electronically (Remote e-Voting and e-Voting at the

in case of shareholding in electronic form - with your Depository Participant.

in case of shareholding in physical form - with the RTA viz. Link Intime India Private Limited.

Link Intime India Private Limited, Unit: Shree Precoated Steels Limited



Tel: 022-66889900; E-mail: investor@dynacons.com., Website: www.dynacons.com NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of Dynacons Systems & Solutions Limited ("the Company") will be held through Video Conferencing("VC")/Other Audio-Visual

and consolidated financial statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the

Manner of registering/updating email address by members: . In case of Shares held in Physical Mode: The Shareholder may send a request quoting its Folio no.

Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

members who had updated their bank account details. Dividend warrants / demand drafts were dispatched to the registered address of the shareholders who had not updated their bank account details. Payment of dividend was subjected to deduction of Tax at source (TDS) at applicable rate.

With their depository participant(s) with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialized mode by submitting the requisite documents and

Members are requested to read and understand all the 'Notes' forming part of the Notice convening AGM Particularly those dealing with manner of casting vote through remote e-voting or during AGM.

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting of the shareholders of the Company will be held on Friday, 27th September 2024 at 11.00a.m. IST through Video conferencing(VC) / Other Audio Visual Means(OAVM) facility without the presence of the shareholders at a common venue, to transact the ordinary and special business as set out in the Notice of the 31st AGM, The Ministry of Corporate Affairs issued – General Circular No. 14/2020, 8April 2020 No. 17/2020, 13 April 2020, No. 20/2020, 5 May 2020 and General circular No. 02/2021 dated 13 January 2021, No 2/2022 dated May 5, 2022, and December 28, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars'). Further in continuation of the Ministry's General circulars it has been decided to allow companies to conduct their AGM through Video conferencing VC/ other audio visual means OAVM, to transact items through Postal Ballot up to 30 September 2024. Pursuant to the said circulars and SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated 12 May 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January 2021 and No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 DATED May 13, 2022, and January 5, 2023 ("SEBI Circulars") and provisions of the Secretarial Standards -2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India , the AGM of the Company is being held through

may also send request to the company's email id company.secretary@alpinehousing.com, to get a copy of the Annual Report and for any other communication.

to receive the final dividend. The cut-off date for e-voting will be 21st September 2024. of 5th May 2021 the proposed resolutions may be passed by the shareholders through remote e-voting platform provided by the company through Central Depository Services Limited (CDSL). Members of

be entitled to avail the facility of remote e-voting before / e-voting during the AGM . Any person who acquires shares and becomes Member of the Company after dispatch of the AGM Notice and holding the shares as on the cut-off date 21 September 2024 may obtain login ID and password by sending a request at www.evotingindia.com or to investor@cameoindia.com.

In order to receive electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report 2023-24, shareholders are requested to follow the procedure outlined below. Shareholders holding shares in physical mode. Shareholders who have not yet registered their e-mail, mobile number are requested to submit Form ISR 1 with Folio number, scan copy of share certificate (front and back) PAN (self attested copy),

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact toll free No. 1800-225533

Company Secretary and Compliance Officer

Krishna Agrawal Company Secretary and Compliance Officer

e-voting"), manner for attending AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and

Manner of registering mandate for receiving Dividend. Members are requested to register.

request letter and required documents.

By order of the Board

Place : Mumbai Date: 02/09/2024 Nisha Kumari

- विखे पाटील मुंबई, दि.३ : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या

बोलत होते. बैठकीस समि तीचे अध्यक्ष उम ाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दुरदृश्य संवाद प्रणालीद्धारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव सुनील कोठेकर, अजित देशमुख, धनंजय निकम यासह विविध मंत्रालयीन अधिकारी उपस्थित

बैठकीवेळी महसूल

मंत्री शी.विखे पाटील

होते. मंत्री शी.विखे पाटील म्हणाले, जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील कायदे जुने झाले आहेत. त्यामध्ये काल सुसंगत बदल व सुधारणा होण्याची गरज आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे. तसेच महसूल कायदा सुधारणा होण्याची आवश्यकता न्यायालयांनी देखील सुचविली होती. या अहवालाचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अवलोकन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. समितीच्या वतीने अध्यक्ष शी दांगट, शी.गायकवाड यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.सिम तीमध्ये अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी श्री.दांगट, चंद्रकांत दळवी, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आदींचा समावेश आहे. यावेळी बैठकीत विविध सुधारणा व तरतुदींच्या शिफारशींबाबत चर्चा करण्यात आली. जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी राज्यातील भूधारक, शेतकरी, कायदा

तज्ञ, नागरिक,

सर्व संबंधित

व्यक्ती आणि

जाहिरातीच्या

करण्यात आले

स्रधारणांबाबत

आल्या होत्या.

सुनावणी घेऊन

या सुधारणांसाठी

राज्य शासनाला

शिफारसी सादर

करण्यात येत

आहेत.

अहवालामध्ये

तसेच त्याची

घटकांना वृत्तपत्रे,

माध्यमातून आवाहन

होते. जमीन महसूल

सूचना मागवण्यात

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred in name of 1) Mr. Rajrattan Pandhari Lokhande (releasee) by 1) andhari kashiram Lokhande, 2) Mr. Dhira Pandhari Lokhande 3) Sandesh Pandhar Lokhande (collectively called as releason through registered release deed no. TNN4 12902-2024 dated 28.06.2024. Al PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the sam in writing to the undersigned having the home at 503, Building No. 11, Greenway Parijat Greenways Bldg. No. 11 & 12 CHSL, situated at Mahavishnu Temple, Mahajan wadi Mira Road East Thane 401107 withi 14 days from the date hereof failing which the claim or claims if any, of such person of persons will be considered to have bee aived and/or abandoned and the transfe

SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. 503, 5th floor, admeasuring 438 square feet carpet as per the Agreement of Building No. 11, Greenways, Parijat Greenways Bldg. No. 11 & 12 CHSL, ituated at Mahavishnu Temple, Mahaja wadi, Mira Road East, Thane 401107 and fiv fully paid up shares bearing distinctive seria numbers from S.No. 111 to S.No.115, both clusive of the face value of Rs. 50/-(rupees fifty each) i.e. Rs. 250/- (rupees two hundred fifty only) issued vide share certificate No. 23, Dated 10 October 2006, by Parijat Greenways Bldg. No.11,12 CHS Ltd situated on property bearing survey No. 86 (P), 87 (P) 88 (P) bearing C.T.S. No. - 3757/3599/3608. 3466/3540/3467/3468/3469/3257/3588 of Mahajanwadi of Mira Road East than Faluka and District Thane.

Dated this 4th day of Sept 2024. Place : Mira Road

For Mr. Rajrattan Pandhari Lokhande (Releasee) L. N. ASALE, ADVOCATE

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात <mark>श्री. संजयकुमार बहल, स्वर्गीय श्री</mark>. प्यारेलाल बहल यांचा मुलगा, पत्ताः फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, सत्यम कोहौसोलि. आंबाडी रोड, सर्व्हे क्र.३८(भाग), गाव दिवाणमान वसई रोड पश्चिम, पालघर-४०१२०२ आणि भाग प्रमाणपत्र क्र.१ अंतर्गत अनुक्रमांक १ ते ५ धारक ह.५० प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत. **स्वर्गीय श्री. प्यारेलाल बहल** हे वर नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक होते, यांचे ०५.०९.२०२० रोजी माझ्या अशिलाच्या नावे नामांकन करून निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मूलगा/कायदेशीर वारसदा श्री. संजयकुमार प्यारेलाल बहल हे **स्वर्गीय श्री**. प्यारेलाल बहल यांचे वारसदार व प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदर सुचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर मालमत्तेवर कोणाही व्यक्तीची दावा नाही याची नोंद

सही/- श्री. एस.बी. खत्री वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्ता: दुकान क्र.सी/00४/00५ वैभव पार्क कोहौसोलि., मिरा भाईंदर रोड, दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा रोड (पूर्व) ठाणे-४०११०५

मोबा.:८१६९२०१०५०/९०८२३३३७४९ दिनांक: 0४.0९.२0२४ ठिकाण: पालघर

## जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अर्जुन काळु बारी हे खोली क्र.डी-१ प्लॉट क्र.१७, संकल्प को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गोराई(१) बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९१ या जागेचे मालक आहेत. सद्ग . खोलीबाबतचे अधिकार दस्तावेज अर्थात माझे अशील श्री. नरेंद्र सिंग बिस्त यांच्या नावे न्हाडादारे वितरीत मळ वाटपपत्र हरवले आहे आणि माझ्या अशिलांकडून एनसी क्र.९८२१०/ २०२४ नुसार बोरिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २३.०८.२०२४ रोजी श्री. अर्जुन काळ् बारीद्वारे एनसी नोंद करण्यात आली.

जर कोणा व्यक्तीकडे सदर वाटपपत्रांच्या मुळ प्रतींचा ताबा असल्यास किंवा सदर खोलीबाबत विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कही दावा, अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांचे दावा खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणाही व्यक्तीचा सदर जागेवर दावा नाही आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशिलाद्वारे सदर जागेचा व्यवहार पुर्ण केला जाईल. आज दिनांकीत ०४ सप्टेंबर, २०२४

सही / – संतोष एम. पितळे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all the concerned that, my client Mr. Rajesh Nandkumar Kadam represents that, his father M Nandkumar Ramchandra Kadam purchased Shop No. 25, Ground Floor, i the building known as Ghanshyam Tower subsequently known as Ghanshyam Tower Co-operative Housing Society Limited, situated at Borivali (East), Mumbai – 400 066, hereinafter referred to as Said Shop, vide Agreement dated 10th Septembe 1987 from M/s. Parag Construction.

The said Original Agreement dated 10th September, 1987, is lost / misplaced & not traceable. Therefore, on behalf of my client, I hereby invite claims / objections i respect to the said Shop. Any person having or claiming to have any right, title nterest to or in the above mentioned Shop or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of an agreement, license, mortgage, sale, lier gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notic with necessary supporting evidence o his/her claim at Shop No.1/A, Vaibhav Apartment, Near Anandrao Pawar School Vazira Naka, Borivali (West), Mumbai 400 091. If claims / objections are not received within 14 days, my client will dealt with the said Shop as he deem fit and proper and claims or objections received thereafter will not be considered.

Mr. Bharat Gurav Advocate, High Court, Bombay Place: Mumbai Date: 03.09.2024



नोंदणीकृत कार्यालय : १, तळमजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३. सीआयएन : L70109MH2007PLC174206, दूर. + ९१ २२ ६५५२६६७७ ई-मेल आयडी : <u>spsl.investors@gmail.com</u>, वेबसाइट : <u>www.spsl.com</u>

#### १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड (''कंपनी'') ची १६ **ची वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') स**भासदांना पाठवण्यात आलेल्य एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **सोमवार, दि.३०.०९.२०२४ रोजी दु. ३.००** वा. **(भा. प्र. वे.)** विहडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (''ओएव्हीएग'') च्या माध्यमातू-

कंपनी कायदा,२०१३ ('कायदा') च्यालागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२० , २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१, २१/२०२१, दि. १४.१२.२०२१, ०२/२०२२, दि. ०५,०५,२०२२ व १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ ("एकितितरीचा एमसीए परिपक्षके" म्हणून उल्लेखित) तसेच भारतीर प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ ('सेबी एलओडीआर') सहवाचन र्वसाधारण परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/५९ हि १२०५ २०२० सेबी/एचओ. वस्तावारण पाराकक साएष्ट्राणा सार्यक्रा आर्थका आर्थकार साजाबकार गा. १४२० ७६, त. १२.०४.२०४०, तथा एष्ट्राणा सीरफ्डी (सीरफ्डी २/सीजाबजार/पी २०२१/११, दि. १५.०,१२०२६, सेबी/एचजो/सीरफ्डी (सीरफ्डी) सीजाबजार, पी/२०२२/६२, दि.१३.०५.२०२२ च सेबी/एचजो/सीरफ्डी/पीजोडी -२/सीजाबजार/२०२३/५, दि. ०५.०१.२०२३ व नवीनतम ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ (एकत्रितरीत्या ''सेबी परिपत्रके'' म्हणन उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्ग

गसभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आरटीए) यांच्याकडे नोंदणीकत असतील अशा सभासदांना एजीएमच्या सचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच (आरटाए) थाच्याकड नाटपाकृत असताल अशा समासदाना एशाएमच्या सुचनसम्बत विचाय वर्ष २०१३-२४ कारताचा कंपनीचा वार्षिक अहताल इतिनृतिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे. वरील दस्तावेच कंपनीची वेबसाइट <u>www. spsl.com</u> वर स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात <u>www.bseindia.com</u> वर व ई-मतदान सेवा प्रदाते अर्थात नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एगएसडीएल) यांची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वरही

nायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार तसेच मेबी एलओडीआरचे विनियमन ४४ व भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सचिवालयीन निकष २ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपत्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांवर इलेक्ट्रानिक स्वरूपात (दूरस्थ ई-मतदान व एजीएमप्रस् ई-मतदान) मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान तसेच दूरस्थ ई-मतदानद्वारे मत देण्याची विस्तृत

प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल. सदर बाबतीत, पॅन, बँक खाते मॅन्डेट, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक यांसमवेत तुमचा व्यक्तिगत तपशील अद्ययाव करण्यासाठी कृपया खालील ठिकाणी संपर्क साधावा :

इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात : तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी

कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात : आरटीए अर्थात लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी ाणत्याही स्पष्टिकरणासाठी तुम्ही खालील तपशिलानुसार आरटीए यांच्याशी संपर्क साधावा

लेंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट : श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड

सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०० ०८३, महाराष्ट्र, भारत.

टोल फ्री क्रमांक : १८०० १०२० ८७८. ई-मेल : <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

दिनांक : ०४.०९.२०२४ कृष्णा अग्रवाल कंपनी सचित त अनुपालन अधिकारी

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ ई–मेल:info@authum.com, वेबसाईट:www.authum.com, दुर.∶०२२−६७४७२१९७ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पाँईंट, मुंबई-४०००२१.

#### ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

थे सूचना देण्यात येत आहे की, **ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्वचर लिमिटेड** (कंपनी च्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी ११.३०वा. (भापवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए नदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरूप ओएव्हीएम) मार्फत ४२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार

एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवालासह ४२व्या एजीएग विहित वेळेत ई-मेलने पाठविले जाईल. सदर ४२वी एजीएम सचना तसेच वित्तीय वर्ष २०२३ २४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.authum.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात flएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी ससिस (इंडिया) लेमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

#### व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग:

गागधारकांना एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होत येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थिल गगधारकांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

निर्धारित वेळेपुर्वी किमान १५ मिनिटे सभेत सहभागी होण्याची सुविधा खुली असेल आणि निर्धारित वेळेनंतर १५ मिनिटांच्या समाप्तीपर्यंत बंद केली जाणार नाही.

रजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या प्रती एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्य भावश्यकतेनुसार खारीज करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद किंवा अद्यायावत नाही ाती प्राप्त करण्यासाठी त्वरीत त्यांचे ई–मेल खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावेत:

डिमॅट खात्यात ई–मेल ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावा. यापुढे सदस्यांनी डीपीआयडी व म्लायंटआयडी (१६ अंकी डीपीआयडी+क्लायंटआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव लायंट मास्टर प्रत किंवा एकत्रित लेखा अहवाल, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि निवार पुरावापैकी एक दस्तावेज (जसे वाहन परवाना, बँक अहवाल, मतदानपत्र, पारपत्र, आधारकार्ड त्यादी) असे तपशील कंपनीचे आरटीए महेश्वरी डाटामॅटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांन mdpldc@yahoo.com वर सादर करून वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवार । कंपनीच्या ४२व्या एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी तात्पुरते ई–मेल नोंद करावेत.

. फंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-वोटिंग सुविध (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंग (ई-वोटिंग) ने मतदानार्च मुविधा कंपनीने दिली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची प्रक्रिया डिमॅट स्वरुपात, वास्तविव वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचनेत

### पस्तक बंद करणे:

ोथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२** ते **ोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

सेबी परिपत्रक व एमसीए परित्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता सदर सूचना वितरीत करण्यात आली आहे.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

दिनांक: ०४.०९.२०२४ हितेश वोर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठेकाण: मुंबई



नोंद. कार्या.: २०५-सी, ४५ जुह् रेसिडेन्सी, गुलमोहर रोड समोर, जुह्, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९. दरः:+९१-२२-४२२३३३३**, वेबसाईट:www.**zodiacventures.in, ई-मेल:info@zodiacventures.in, CIN:L45209MH1981PLC023923

#### व्हिडीओ कॉन्फरन्स/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे होणाऱ्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम **सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी द.३.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमे (ओएव्हीएम) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपर्न कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्यातील नियमांच्या तरतुर्दीचे पालन करून सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ च्या सामान्य परिपत्रकासह वाचा एमसीए परिपत्रके) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, सुधारित केल्यानुसार, सेबीने जारी केलेले परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रितपणे संदर्भित सेबी परिपत्रके) नुसार होणार आहे.

एमसीए परिपत्रके आणिसेबी परिपत्रकांचे पालन करून, ४३व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी वार्षिक अहवाल केवळ त्या सदस्यांना ई–मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठविला जाईल, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये दिसतील, डेपॉझिटरीजद्वारे राखलेले फायदेशीर मालक आणि ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in</u> या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. तंबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)/डिपॉझिटरी

तदस्यांद्वारे मत देण्याची सुविधा (ई-व्होटिंग) एनएसडीएलद्वारे प्रदान केली जाईल, आणि त्याची ापशीलवार प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सुविधा एजीएममध्ये उपस्थित ाहण्याच्या प्रक्रियेसह प्रदान केली जाईल. दुरस्थ ई-मतदान कालावधी २७ **सप्टेंबर, २०२४ रोजी** (स.९.००वा. भाप्रवे) सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे) ामाप्त होईल. या कालावधीत, <mark>२३ सप्टेंबर, २०२४</mark> च्या कटऑफ तारखेनुसार, भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या कंपनीचे सदस्य एजीएमच्या वेळी रिमोट ई-व्होटिंग किंवा -व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. कायद्याच्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्यासाठी व्हीसी गर्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

खाली दिलेल्या तपशिलांनुसार सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते आणि/किंवा बँक खात्याचे तपशील नोंदणीकत किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते:

- ९) भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी सदस्यांनी https://linkintime.co.in/home-KYC.html येथे तपशील पहावे आणि इतर लागू फॉर्मसह खडठ-१ फॉर्मच्या योग्यरित्य भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या हार्ड कॉपी सहाय्यक कागदपत्रे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेसी २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ ला पाठवाव्यात अशी विनंती केली जाते.
- २) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी नोंदणी किंवा ईमेल पत्ता आणि/किंवा बँक खात्याच्या तपशीलासाठी कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा.

झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/ रुस्तम देव

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२४ जाहीर सूचना

श्रीमती सावित्री रघुनाथ कुडव हे इजमिमा इमिटेशन न्वेलरी मार्केट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेर

यांचा पत्ता - लिंक रोड, इन्फिनीटी मॉलच्या मागे

मालाड (पश्चिम). मंबई- ४०००६४ या सोसायटीचे

सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधीत

ुनिट क्र. २४५, २वा मजला चे धारक आहेत

श्रीमती सावित्री रघुनाथ कुडव यांचे ०९/०४/२०२४ रोजी मुंबई येथे कोणतेही वारसदार न नेमता निधन

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर

। हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव

अन्य दावेदारी आक्षेप घेणारे यांच्याकडून काही

दावे किंवा आक्षेप असल्यास ते हया सूचनेच्य

ग्रिद्धीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्य

यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपन

आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत

आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्रात झाले नाहीत, तर मयत्र सभासदाच्य

पोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील शेअर्स

हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदीमधीत

देलेल्या मागनि व्यवहार करण्यास सोसायर्ट

मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायर्ट कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीच

सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव

कामकाजाँच्या दिवशी स. १०.३० ते सायं.६.00

ठिकाण- नुषद्र दिनांक- ०४-०९-२०२४ **च्या वतीने वं करिता** 

इजिममा इमिटेशन ज्वेलरी मार्केट

को -ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण- मंबई

प्रत दावेदार आक्षेपकाद्वी

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल

मंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मंबई-४००००१. EMAIL ID-addcollmumbai@gmail.com PH. NO- (022) 22890093 <u>जाहिर नोटीस</u>

महाराष्ट शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी,

श्री. सुमित भिमाराव पाटील ...अपिलार्थी विरुध्द

सहायक आयुक्त महापालिका जी/दक्षिण वेभाग व इतर ३

...प्रतिवादी श्री. गोरक्ष निवत्ती पाटील.

मुंबादेवी, प्रभादेवी, एस. आर.ए, कामगार नगर नं. 9 रुम नं. ०३, मुंबई ४०० ०२५. ...(प्रतिवादी क्र.४) सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ मधील कलम ३५ अंतर्गत मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१. येथे झोपडीवर नावात बदल करणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०४ केले आहे. प्रकरणी दि. १३.०८.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे.

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०४ असून सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्या येते की, आपण नियोजित सुनावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मंबर्ड शहर यांचे टालनात उपस्थित / हजर राहन आपली बाज मांडावी. उपरोक्त नमद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणार काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर



सचिव

DYNACONS सीआयएन एला०२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०

७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. **दुर**.:०२२–६६८८९९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २९वी वार्षिव याद्वार सूचना देण्यात यत आहं का, डायनाकान्स स्वास्ट्रम्स आण्ड साल्युशन्स ालामटड (कपना) चा २१वा वाषक सर्वसंचाधाण सामा (प्लीएम) सीमचार, ३० सप्टेंबर २०२४ सेजी हु.०३,००वा. दिक्टिओ कॉन्फरिसंस (हीसी), ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०५३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्टलोजर हिकायस्पेरस), मेंप्युलोबन्स, २०५५ च्या सर्व लालू तराजुर्ति धालन करून, सामान्य परिप्रकांसह वांचा क्र १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०; क्र,१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ में २०२०, क्राज्य २०२१ हिनांक १३ जोनवारी २०२१, क्र.२५/२०२१ हिनांक १४ डिलेंबर २०२१, क्र.२५/२०२१ हिनांक १५ में २०२४, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२४, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२१, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२२, क्र.१०/२०२२ हिनांक १५ में २०२२, क्र.१०/२०२२ हिनांक १५ सप्टेंबर, २०२३ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लागू परिपत्रक क्र.\$EBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/11 हिनांक १५ P/20/20/19 दिनाक १२ म., २०२०, पारपत्रक क SEBI/HO/CFD/CMDZ/CIRP/2021/11 दिनाक १५ जानेवारी २०२१, क SEBI/HO/CFD/CMDZ/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, क SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/16 दिनांक १५ जानेवारी २०२३ आणि क SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ जॉक्टोबर, २०२३ रोजी सेबी (एकत्रितपणे लागू परिपत्रक म्हणून संबोधने जातो), एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमृद्द केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी. सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये र पस्थित असल्याचे मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने गणली जाईल.

लागू परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी नोटीस आणि २०२३-२४ आर्थिक वर्षांसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करण आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर आवस्थक असलला इतर काग्यम्य पाठवला जाताल. कपनाच सब सदस्य ज्याव इसल पत्त कपना)। इधा।इतरा पार्टिसिपंट्सकड नेविणकृत काहेत. एससीए पारिपकडे आणि सेबी पिराजकांनुसार, कंपनी इंनेल व्यतिरिक्ष मानाधारकांना काग्यपत्रांची सेवा प्रदान करू शकणार नाही. म्हणून, कंपनी सर्व मागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते चौर्यापिकडे अद्यतित केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्याची. उपरोक्त दस्तरोचन कंपनीच्या www.dynacons.com या स्केतरस्थकाल आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरें लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evotingindia.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध असतील. एजीएमच्या उद्देशाने **मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४** (दोन्ही दिवसांसह) सदस्यांच नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

सदस्यांद्वारे **ईमेल पत्ता नोंदण अपडेट करण्याची पद्धतः** वास्तविक स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीतः शेअरहोल्डर त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करू आरटीएला <u>info@bigshareonline.com</u> वर ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो.

िहमंद स्वरुपमाध्ये असलेत्या शेअसंच्या बावतीतः शेअरहोल्डर कृष्ण डिपॉइटरिंग पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्व साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सह्चयानुसार डीमंट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदव् शकतो.

मत देण्याची पद्धत: सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत टाकण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाह व्याच्यासाठी एजीएमच्या सुवनेमध्ये प्रदान केते आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान क्रप्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल

आणि व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिलेले जाल काला जाएकारपुर राज्यस्था जनस्या जनस्या जनस्य चयाना त्याः हुन्याः हुन्याः वार्यः या प्रत्यस्य नाही ते एलीपमध्ये मतदान करू शकतील ई-न्होटियहारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्याना ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जातील. ज्या सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएमच्या नोटिसचा भाग असलेल्या 'नोट्स' मध जारपान् । जारपारपान्य निवास प्रियास । प्र दिलेख्या सूचनाचे पालन करून लॉगिन क्रेडेशियल तयार करू अकतात. लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएमास्य द्वीसी/ओएस्ट्रीएमद्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल

मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. रु.५०/- च्या दर्शनी मूल्याचे प्रति इक्विटी शेअर ३५ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १४ ऑगस्ट. २०२३ रोजी आणि २३ ऑगस्ट. २०२३ रोजी पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या

आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो. लागू असलेल्या परिपत्रकांनुसार ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिव पद्धतीने लाभांशाचे पेमेंट केले गेले.

्रामांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर पाठवले गेले.

लाभांशांचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट

कारपार्या विनंती केली जाते: त्यांच्या डिमॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यक कागदपत्रे सबमिट करून डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि

कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, investor@dynacons.com किंव info@biashareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरुपामध्ये असतील तर सबमि

...... सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी एजीएम आयोजित केलेल्या नोटिसचा भाग असलेल्या सर्व 'नोट्स विशेषतः रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याच्या पद्धतीशी संबंधित असलेल्या वाचू-

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

पुजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकारी

### जाहीर नोटीस

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

धन सदगुरू कृपा को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., मुंबई. पत्ता:- सवोदय चाळ कमिटी, पटेल नगर, गोळीबार मैदान,

सांताक्रुझ (पूर्व), मुंबई –४०० ०५५.

. अर्जदा

| अनुक्रमांक १ ते ९ |  |                     |              |                     |                      |
|-------------------|--|---------------------|--------------|---------------------|----------------------|
| अ.<br>क्र.        | जाब देणाऱ्याचे नाव   | अर्ज दाखल<br>दिनांक | दावा क्रमांक | दावा रक्कम<br>रुपये | जाब<br>देणार<br>क्र. |
| १                 | श्री अब्दुल रेहमान शेख   | 0२/0७/२०२४          | ३६३७         | ९४,१९७              | ş                    |
| 2                 | श्री किरण नामदेव होनमुखे   | 0२/0७/२०२४          | ३६३८         | २,११,७९३            | १                    |
| ş                 | श्री. मो.नसीम  | 0२/0७/२०२४          | ३६३८         | २,११,७९३            | २                    |
| 8                 | श्री मिलन शांतीलाल बिलकीया   | 0२/0७/२०२४          | ३६३९         | ३,६०,२४२            | १                    |
| ч                 | श्री चंद्रशेखर महादेव एरणकर(मयत)<br>वारस : श्रीमती श्वेता चंद्रशपखर<br>एरणकर | ०२/०७/२०२४          | ३६४०         | ३,४२,७१६            | १                    |
| Ę                 | श्री विजय महादेव नाईक  | 0२/0७/२०२४          | ३६४१         | २,८४,६५०            | १                    |
| b                 | श्री. रामचरण पुजारी गुप्ता   | 0२/0७/२०२४          | ३६४१         | २,८४,६५०            | 3                    |
| ۷                 | श्री चंद्रशेखर महादेव एरणकर(मयत)<br>वारस : श्रीमती श्वेता चंद्रशेखर<br>एरणकर | ०२/०७/२०२४          | ३६४२         | २,५०,९२९            | १                    |
| ٩                 | श्री.सय्यद् मलिक हाफीजउला  | ०२/०७/२०२४          | ३६४२         | २,५०,९२९            | 3                    |

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्त उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत जातीने दिनांक १३/०९/२०२४ रोजी दुपारी १२:०० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण य

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक २३/०८/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

> सही/-(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी

पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

शिक्क

जाहीर सूचना

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे गुंतवणुकदार सल्लागार नोंदणी परत करणे

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (आयएनए०००१५९८७) हे गंतवणकदार सल्लागार म्हणन सेर्ब (इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स) रेग्युलेशन्स, २०१३ अंतर्गत सेबीसह नोंदणीकृत आहेत.

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांचे सेबी नोंदणी क्र.आयएनए००००१५९८७ व बीएसई आयण सचिबद्धता क्र.१००५ परत करीत आहेत. वरील बाब लक्षात घेता कोणाही पक्षकारास सदर समर्पणाच्या विरोधात कार्ह म्स्तुतीकरण असल्यास सेबीकडे https://scores.sebi.gov.in किंवा https://smartodr.in/login वर

गुंतवणुकदार सल्लागाराचे नाव: इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड . **गेंदंणीकृत कार्यालय पत्ता:** ५०५, ५वा मजला, केशवा, वांद्रे फॅमिली कोर्टाजवळ, बीकेसी, वांद्रे पुर्व

सेबी नोंदणी क्रमांक: आयएनए००००१५९८७

माध्यमाची श्रेणी: गृंतवणुकदार सल्लागार ई-मेल आयडी: equipoise@equipoisecap.com

दिनांक: ०४.०९.२०२४

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकरि

### गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३ द्र.:0२२-२८२९१८९३, फॅक्स:0२२-२८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेलःinvestorrelations@goldiam.com

#### सदस्याना सूचना

तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी** स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार ९ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना **मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४** रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल<sup>े</sup>स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नुसार ३७व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविधा दिलेली आहे ३७व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-वोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोर्ट ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदान . संचालनाकरिता अधिकृत संस्था म्हणून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४** रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंतर सुविधा बंद केली जाईल.

नोंद तारीख अर्थात **शक्रवार. २० सप्टेंबर. २०२४** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्य यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-बोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी यापूर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्या सदस्यांन एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होऊन पुन्ह मत देता येणार नाही.

आम्ही सदस्यांना विनंती करीत आहोत की, पर्यारवरणीय संरक्षणास आमची वचनबद्धता असल्याने ई-मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई· मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए एलआयआयपीएलकडे वर विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी खालील पत्त्यावर:

मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००८३.

ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>https://linkintime.co.in/</u> विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:/</u> instavote.linkintime.co.in च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६००० वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांनी instameet@linkintime.co.in वर ई-मेल किंवा दूर.:०११-४९४११०००, इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे करावे.

एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. रजनीकांत शाह,** कार्यरत कंपनी सचिव सदस्यत्व क्र.१६२९, सीओपी क्र.७००) यांची नियुक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजुने

मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल. तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईट www.goldiam.com वर, एलआयआयपीएलच्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल.

कंपनीा कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्तीकरिता **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस अंतर्भूत) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्व गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

सही/

पंकज पारखीया

ठिकाणः मुंबई

**O**ì

साधना नायट्रो केम लिमिटेड सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८

दूर::९१-२२-६८६६३३००, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत

**नोंदणीकृत कार्यालय:** हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टँक), मुंबई–४००००४

# होणाऱ्या ५१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९६ च्या तरतुर्दीनुसार **साधना नायटो केम लिमिटे**ड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सहवाचिता **(नियम)**, कंपनीची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २**५ **सप्टेंबर २०२४ रोजी दु.०२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए), सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०,सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २३ डिसेंबर, २०२२ या संदर्भात जारी केलेल्या सर्व ऱ्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचा, नवीनतम सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ **सप्टेंबर २०२३** (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केलेर्ल ्र इतर लागू परिपत्रके, कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. एमसीए, सेबीच्या उक्त परिपत्रके आणि कायदा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या लागू तरतुर्दीनुसार कंपनीची ५०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) आयोजित

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे निश्चित तारखेला म्हणजेच ३० ऑगस्ट, २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत, त्यांना कंपनीने २ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालास एजीएमची सचना कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्या वेबसाइटक www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लेमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting nsdl.com येथे उपलब्ध असेल.

शेअर्स धारण केलेले सदस्य एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपामध्ये, निश्चित तारखेनुसार, म्हणजे, १८ सप्टेंबर, २०२४ ही निश्चित तारीख असल्याने, मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे (रिमोट ई-वोटिंग) एजीएमर्च सूचना. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

१. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंग किंवा ई-बोटिंग प्रणालीद्वारे

दरस्थ ई-मतदान कालावधी रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) मुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान विद्युत स्वरुपात करू शकतात. त्यानंतर, रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.

एजीएममध्ये ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग काढून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख १८ सप्टेंबर, २०२४ असेल.

कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि निश्चित तारखेला शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-

वोटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नाहीँ आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही. ते यादारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणाली. .. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि.

ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्य

नोटिसमध्ये दिल्या आहेत. कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार नियम १० मधील नियम १० आणि सेबी सूची नियमावर्ल ४२ चे नियम, सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ ते

बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर: ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० कॉल करू शकतात किंवा **कुमारी** रिम्पा बाग, सहाय्यक व्यवस्थापिका - एनएसडीएल, rimpab@nsdl.com/0२२-४८८६७००० किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे किंवा कंपनीला sadhananitro@sncl.com वर लिहा.

ठिकाण: मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

सही/

नितीन रमेशचंद जानी कंपनी सचिव



प्राधिकत स्वाक्षरीकत